

# International Multidisciplinary Research Journal

# *Golden Research Thoughts*

Chief Editor  
Dr.Tukaram Narayan Shinde

---

Publisher  
Mrs.Laxmi Ashok Yakkaldevi

Associate Editor  
Dr.Rajani Dalvi

Honorary  
Mr.Ashok Yakkaldevi

Golden Research Thoughts Journal is a multidisciplinary research journal, published monthly in English, Hindi & Marathi Language. All research papers submitted to the journal will be double - blind peer reviewed referred by members of the editorial board. Readers will include investigator in universities, research institutes government and industry with research interest in the general subjects.

**Regional Editor**

Dr. T. Manichander

***International Advisory Board***

Kamani Perera  
Regional Center For Strategic Studies, Sri Lanka

Janaki Sinnasamy  
Librarian, University of Malaya

Romona Mihaila  
Spiru Haret University, Romania

Delia Serbescu  
Spiru Haret University, Bucharest, Romania

Anurag Misra  
DBS College, Kanpur

Titus PopPhD, Partium Christian University, Oradea, Romania

Mohammad Hailat  
Dept. of Mathematical Sciences,  
University of South Carolina Aiken

Abdullah Sabbagh  
Engineering Studies, Sydney

Ecaterina Patrascu  
Spiru Haret University, Bucharest

Loredana Bosca  
Spiru Haret University, Romania

Fabricio Moraes de Almeida  
Federal University of Rondonia, Brazil

George - Calin SERITAN  
Faculty of Philosophy and Socio-Political Sciences Al. I. Cuza University, Iasi

Hasan Baktir  
English Language and Literature Department, Kayseri

Khayoor Abbas Chotana  
Dept of Chemistry, Lahore University of Management Sciences[PK]

Anna Maria Constantinovici  
AL. I. Cuza University, Romania

Ilie Pintea,  
Spiru Haret University, Romania

Xiaohua Yang  
PhD, USA

.....More

***Editorial Board***

Pratap Vyamktrao Naikwade  
ASP College Devruk, Ratnagiri, MS India Ex - VC. Solapur University, Solapur

R. R. Patil  
Head Geology Department Solapur University, Solapur

Rama Bhosale  
Prin. and Jt. Director Higher Education, Panvel

Salve R. N.  
Department of Sociology, Shivaji University, Kolhapur

Govind P. Shinde  
Bharati Vidyapeeth School of Distance Education Center, Navi Mumbai

Chakane Sanjay Dnyaneshwar Arts, Science & Commerce College, Indapur, Pune

Awadhesh Kumar Shirotriya  
Secretary, Play India Play, Meerut (U.P.)

Iresh Swami  
Ex. VC. Solapur University, Solapur

N.S. Dhaygude  
Ex. Prin. Dayanand College, Solapur

Narendra Kadu  
Jt. Director Higher Education, Pune

K. M. Bhandarkar  
Praful Patel College of Education, Gondia

Sonal Singh  
Vikram University, Ujjain

G. P. Patankar  
S. D. M. Degree College, Honavar, Karnataka

Maj. S. Bakhtiar Choudhary  
Director, Hyderabad AP India.

S. Parvathi Devi  
Ph.D.-University of Allahabad

Sonal Singh,  
Vikram University, Ujjain

Rajendra Shendge  
Director, B.C.U.D. Solapur University, Solapur

R. R. Yalikar  
Director Management Institute, Solapur

Umesh Rajderkar  
Head Humanities & Social Science YCMOU, Nashik

S. R. Pandya  
Head Education Dept. Mumbai University, Mumbai

Alka Darshan Shrivastava  
Shashiya Snatkottar Mahavidyalaya, Dhar

Rahul Shriram Sudke  
Devi Ahilya Vishwavidyalaya, Indore

S. KANNAN  
Annamalai University, TN

Satish Kumar Kalhotra  
Maulana Azad National Urdu University



## प्राचीन काळातील भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान एक अभ्यास

**Prof. Satesh Balbhim Kadam**  
**M.A.(History) M.Phil., B.Ed., SET.**

## सार :

प्रस्तुत शोध निवंधामध्ये प्राचीन काळातील भारतीय विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये ज्ञालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. प्राचीन काळातील भारतीय मानवाने अशमयुगापासून इ.स.च्या 7 व्या शतकापर्यंतच्या वेगवेगळ्या टप्प्यावर विज्ञान व तंत्रज्ञानविषयक शोध लावले होते. या शोधांमुळे प्राचीन काळातील भारतीय मानवाचे भौतिक जीवन सुखकर झाल्याचे दिसून येते. परंतु नंतरच्या काळात जेवा धार्मिकतेचे प्रावल्य वाढले तेव्हा भारतीय मानवाचा भौतिक विकास मंदावला गेला. यामुळे मानवी जीवन रुढी, प्रथा, परंपरा व अंधश्वेषमध्ये गुरफटलेले दिसते.

**Keywords:**विज्ञान, तंत्रज्ञान, भौतिक विकास

## प्रस्तावना

ज्ञानाचा व्यवहारात उपयोग म्हणजे विज्ञान व सभोवतालच्या भौतिक अवशेषांपासून उत्पादनाची साधने वनविणे म्हणजे तंत्रज्ञान होय. विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती एका एका नव्या गोर्टींच्या शोधातून होते. असे वैज्ञानिक व तंत्रज्ञानातक शोध लावून ते प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी खूप कालावधी लागतो. आदिम काळाच्या पुराशमयुगापासून मानवाने आपले भौतिक जीवन सुखकर करण्यासाठी वेगवेगळे वैज्ञानिक व तंत्रज्ञानातक शोध लावले. हवामानातील वदलाचा काळ व त्याचे उपयोग दुरुपयोग यासंवंधीची माहिती त्याने आत्मसात केली आणि त्यानुसार जीवनपद्धती जगण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. शिकारी अवशेषापासून शेती व्यवसायाच्या अवशेषपर्यंत मानवाने अनेक वैज्ञानिक व तंत्रज्ञानातक शोध



लावले. आद्य मानव त्याच्या प्रारंभीच्या अवस्थेमध्ये शिकारी व भटके जीवन जगत होता, या सुरुवातीच्या काळात तो स्वतःचे अन्न वेगवेगळ्या वनस्पतीची फळे, कंदमुळे व प्राण्यांच्या शिकारीपासून मिळविलेले मांस याद्यारे प्राप्त करीत होता. शिकार करण्यासाठी या सुरुवातीच्या काळातील मानवाने दगड व दगडापासून बनविलेल्या आयुधांचा उपयोग केला होता. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यात वदललेल्या दगडांच्या आयुधांचुमार सुरुवातीच्या मानवी जीवनाला पुराशमयुग, मध्याशमयुग व नवाशमयुग या तीन अवस्थेत विभाजीत केले. मानवाने लावलेल्या धातूच्या शोधामुळे व त्या धातूच्या उपयोगितेच्या ज्ञानामुळे आपले भौतिक जीवन अधिकाधिक सुखकर केले. धातूच्या शोधानंतरही मानवाने दगडापासून बनविलेल्या उत्पादनाच्या साधनांचा वापर सुरुच ठेवला होता, म्हणून त्या धातूत्युगाना नातापाशमयुग, काश्याशमयुग व लोहाशमयुग या नावांनी संवोधणे संयुक्तिक ठरते. या आद्य मानवाने लावलेले वैज्ञानिक व तंत्रज्ञानातक शोध असंत धीम्या गतीचे व सातत्य आणि वदल या टप्प्यातून विकसित झालेले होते. भारतीय संदर्भाभूमध्ये पुराशमयुगाचा कालखंड इ.स.पूर्व

600,000 वर्षापासून सुरु होतो. या कालखंडापासून इ.स.च्या सातव्या शतकापर्यंत भारतातील काही अनामिक तर काही नामिक लोकांनी वेगवेगळे वैज्ञानिक व तंत्रज्ञानातक शोध लावले. इ.स.च्या दौर्या शतकापासून ते इ.स.च्या सातव्या शतकापर्यंतच्या काळातील भारतात लागलेले विज्ञान व तंत्रज्ञान विषयक शोध हे त्या काळच्या जगाच्या तुलनेत सर्वश्रेष्ठ शोध होते. आरोग्य, खगोल, भौतिक, गणित, ज्योतिष व पद्यार्थ विज्ञान इत्यादि क्षेत्रात लावलेले शोध गृथरूपाने आजही उपलब्ध आहेत. भारतात हे शोध ज्या ज्या विद्यानांनी लावले त्या विद्यानांना (युरोप्रमाणे) छल किंवा शिक्षेस पात्र द्वारे लागले नाही व त्यांनी लावलेल्या शोधांवद्याल संवंधित विद्यानांचा गुणांगां राही के ला नाही. प्रोत्साहनाअभावी व ते लावलेले शोधप्रत्यक्ष भौतिक जीवनाच्या विकासात जास्तीत जास्त वापरात न आल्याने पुढील काळात भारतीय विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास खुंटलेला दिसतो. पुढील काळातील भारतीय लोक अभौतिक किंवा पारलैकिं क्षान मिळविण्यातच जास्त गुरफटलेले दिसतात. त्यातुन आध्यात्मिक जीवन जगण्याचा कल भारताभूमध्ये वाढला व

भारतीय मानव हळूहळू भक्ती व अंधश्वेत अडकलेला दिसतो.

## संशोधनाची उद्यिष्टे

प्राचीन काळातील भारतीय विज्ञान व तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी पुढील उद्यिष्टे ठेवलेली आहेत.

प्राचीन काळातील भारतीय विज्ञान व तंत्रज्ञानाची सुरुवात कोणकोणत्या अवस्थेतून झाली.

भारतामध्ये कोणकोणत्या क्षेत्राभूमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचे शोध लागले.

प्राचीन काळातील भारतीय विज्ञान व तंत्रज्ञानाविषयक शोध तकालीन मानवी जीवनाच्या भौतिक विकासाभूमध्ये किंवत सहाय्यभूत ठरले.

प्राचीन काळातील भारतीय विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास पुढील काळात कोहळ शकला नाही.

## विषय विश्लेषण

इतिहासपूर्व काळातील मानवी जीवनाचा नववापाण काळ हा टप्पा मध्यपापाण काळ यामधील संक्रमणाचा काळ समजला जातो. भारतीय संदर्भाभूमध्ये नववापाण युगाच्या कालखंडाचा प्रारंभ हा इ.स. पूर्व 7000 पासूनचा निश्चित झालेला आहे. या नववापाण युगाच्या प्रारंभाला 'नववापाण क्रांतीची 'उपमा दिली जाते. या युगामध्ये शेतीचा शोध, पालीव प्राण्यांचा शेतीच्या कामासाठी वापर, मातीच्या भांडयांचा शोध व सपाज मिरिती इत्यादी क्रांतीकारक वदल मानवी जीवनात झाले होते. या काळात विविध समूहांना एक दुसर्यांच्या जवळ आणण्याभूमध्ये महत्वाचे कार्य वास्तविकपणे उत्पादनाच्या संवंधाने म्हणजेच देवाणघेवाणाव्यारे सुरु झाले . . . . देवाणघेवाणीतून चांगले अन मिळू लागले, विविध प्रकारी अन सामुग्री उपलब्ध झाली. औजारे तसेच मातीची भांडी बनविणे आणि त्यांचा

वापर करण्याच्या नव्या पद्धती असित्वात आल्या.<sup>1</sup>

धान्य साठविण्यासाठी आणि अन्न शिजविण्यासाठी मातीच्या भांडयांचा शोध महत्वपूर्ण होता . मुरुवातीस ही भांडी हातानेच वनवीत असत . पुढे ताप्रपापाण युगात चाकाचा शोध मानवाने लावला, त्यामुळे चाकाच्या आधारे वनविलेली मातीची भांडी सुवक व आकर्क वनविली जाऊ लागला . हा कालखंड भारतीय ताप्रपापाण युगाच्या संदर्भामध्ये साधारणतः इ . स . पूर्व 4000 ते इ . स . पूर्व 2600 च्या दरम्यानचा होता . या काळात लागलेल्या चाकाच्या शोधामुळे त्या काळातील मानवी जीवन गतीमान वनले . रथ व वैलगाडीला या चाकाचा वापर केल्यामुळे मानवाचा प्रवास सुखकर व जलद गतीने होऊ लागला . चाकाचा शोध हा एक विज्ञान व तंत्रज्ञानातील महत्वपूर्ण शोध होता, त्याची उपयोगिता आजपर्यंत विविध क्षेत्रामध्ये दिसून येते . कुंभाराचे चाक मणजे मानवाने निसर्गावर मिळविलेला महान विजय ठरला . त्यामुळे मानवी जीवनाला गती प्राप्त झाली . त्याच्या शारीरिक शक्तीत वाढ झाली . चाक हे वैलगाडीचे साधन टर्न नानव दूरदूर जाऊ लागला .<sup>2</sup>

धातूचा शोध हा इतिहासपूर्व काळातील मानवी विज्ञान व तंत्रज्ञानातील लावलेला महत्वाचा शोध होता . त्या काळातील मानवाने आपल्या बुध्दी कौशल्याच्या बळावर उत्पादनाच्या साथानांमध्ये सतत विकास केलेला दिसतो . मानवाने धातूच्या शोधामध्ये प्रथमतः तांबे या धातूच्या शोध लावला, कच्च्या स्वरूपातील तांब्यापासून पक्के तांबे वनविण्याचे तंत्रज्ञान मानवाने विविध प्रयोगातून आसासात केलेले दिसते . कच्च्या स्वरूपातील तांब्याला भाजलेल्या पक्क्या मातीच्या भांड्यात टाकून त्याला योग्य प्रमाणात उण्ठात देवून शुद्ध तांबे वनविणे मानवाने लवकरच आसासात केले . भारतीय उपखंडातील पश्चिमोत्तर भागातील नवप्रापाण युगातील मानवाने साधारणपणे इ . स . पूर्व 4000 च्या मुरास तांबे या धातूच्या शोध लावला . हा धातू अतिशय लवचिक आसल्याने त्याचा वापर मर्यादित स्वरूपाचा होता . तांब्यानंतर कथील या धातूच्या शोध लावला आणि तांबे व कथिल यांच्या मिश्रणातून ब्रांझ हा मिश्रधातू त्या काळातील मानवाने तयार केला . ब्रांझ हा धातु तांब्यापेक्षा कठीण आसल्याने या धातूच्या वापर मानवाने मोठ्या प्रमाणावर केला . जेव्हा ब्रांझ धातुच्या वापर स्पष्टपणे वाढलेला असतो, तेव्हा काही विव्दान ब्रांझयुग मण्णून संबोधातात .<sup>3</sup>

तांबे हा धातु भारतीयांना राजस्थानमधील खेंट्री, गणेश्वर व आरवली पर्वत इत्यादी ठिकाणाहून मिळत होता . कथिल हा धातु अफगाणिस्तानहून आयात करावा लागत असावा . त्यामुळे या मिश्रधातुवर काही लोकांचीच मक्तवदारी होती . हा धातु दुर्मिल असल्याने त्यासाठी संघर्षही घडून येत होते . ब्रांझयुगात कच्च्या धातुवर आणि तांब्यापेक्षा कठीण आसल्याने या धातूच्या वापर मानवाने मोठ्या प्रमाणावर केला . जेव्हा ब्रांझ धातुच्या वापर स्पष्टपणे वाढलेला असतो, तेव्हा काही विव्दान ब्रांझयुग मण्णून संबोधातात .<sup>4</sup>

विज्ञान व तंत्रज्ञानातील मानवाने लावलेला लोखंड या धातुच्या शोध होता . प्राचीन काळातील मानवाने शोधलेल्या लोखंड या धातुच्या वापर त्या काळापासून ते आजतागायत मोठ्या प्रमाणावर होत असलेला दिसून येतो . लोखंड हा धातू इ . स . पूर्व 2000च्या शेवटच्या कालखंडापासून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागला . या धातूच्या शोधार्वाऱ्यांमधील मानव काहीशा शुक्र व विरल झाडी असल्याना भागामध्ये आपले जीवन जगत होता . लोखंडामुळे दाट जंगल तोडणे सोपे झाले व लोखंडी नांगराच्या फाळामुळे काळी कसदार जमीन नांगरेही सोपे झाले . त्यामुळे जमिनीचे क्षेत्रही वाढले व अतिरिक्त उत्पन्न वाढवून व्यापारिकरणाची प्रक्रिया सुरु झाली . त्यामुळे गर्मीण जीवनाच्या विकासावरोवरच भारतील नागरीकरणाची प्रक्रियाही सुरु होऊन गंगायमुना खोयात हेत नागरीकरण विकसित झाले . जंगलांना जाळण्यापेक्षा त्यांना तोडून शेतीसाठी जमीन तयार करण्याची ही वांगली पद्धत होती . लोखंडाच्या कुहार्डीनी जंगल तोडून मोठे क्षेत्र मोकळे केले . . . .<sup>5</sup>

लोखंड या धातूच्या तंत्रज्ञान विकासामुळे शेवटावे व रथ निर्मितीमध्येही कांती क्षेत्रही धडून आणली होती . लहान लहान राज्यातून मोठी राज्य होण्यात लोखंड तंत्रज्ञानाने महत्वपूर्ण कामागिरी पाडल्याचे दिसते . जनपदातून भवाजनपदातून मगधचे सापाज्य निर्माण होण्यामध्ये लोखंडांने कांतीकारी भूमिका निभावलेली दिसते . हरितनामारू, नोह, अतरंजीखेडा, वटेसर इत्यादी ठिकाणी झालेल्या उत्खननामध्ये लोखंडापासून वनविलेली जास्तीत जास्त शस्त्रांत्र सापडली आहेत . लोखंडाच्या तंत्रज्ञानाच्या उपयोग मुरुवातीमध्ये युद्ध शस्त्रात्रासाठी आणि नंतर हल्लूहल्लू शेती व इतर क्षेत्रामध्ये होऊ लागला .<sup>6</sup>

भारतीयांनी युद्ध लोखंड वनविण्यावर सतत लक्ष दिलेले दिसते . वरगामधील 'माहुगळारी'च्या एका महाप्रापाण युगीन स्थळी एक लोखंडाची कुहाड सापडली आहे . त्यामध्ये 6 % च कार्वन आहे, त्यामुळे त्यास पोलादाची उपमा द्यावी लागते . त्याचवरोवर युद्ध लोखंडाचे दुसरे महत्वाचे उदाहरण मणजे गुप्त काळातील वनविलेला दिल्लीचा सुप्रसिद्ध लोहस्तंभ हे आहे . दिल्लीतील कुतुगुमिनारजवळ हा मेहरोलीचा लोहस्तंभ गुप्त सप्राट कुमारगुप्ताने आपल्या पित्याच्या मणजेच चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या सूर्योपित्यर्थ उभारला होता . जवळपास दीड हजार वर्षे ऊन, वारा, थंडी, पाऊस या निसर्गातील कोणत्याही वदलांना न जुमानत हा लोहस्तंभ न गंजत मोठ्या दिमाऱ्यात उभा आहे . एवढा प्रचंड संभंग कसा ओतला हे एक गुढ आहे . असे प्रचंड ओतकाम विसाव्या शतकापर्यंत युरोपातील कोणत्याही कारखान्यात होऊ शकले नव्हते .<sup>7</sup>

गुप्तकाळाच्या इ . स . 320 ते इ . स . 500 या दरम्यानच्या काळातील विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खगोलशास्त्रातील 'माहुगळारी'च्या एका महाप्रापाण युगीन स्थळी एक लोखंडाची कुहाड सापडली आहे . त्यामध्ये 6 % च कार्वन आहे, त्यामुळे त्यास पोलादाची उपमा द्यावी लागते . त्याचवरोवर युद्ध लोखंडाचे दुसरे महत्वाचे उदाहरण मणजे गुप्त काळातील वनविलेला दिल्लीचा सुप्रसिद्ध लोहस्तंभ हे आहे . दिल्लीतील कुतुगुमिनारजवळ हा मेहरोलीचा लोहस्तंभ गुप्त सप्राट कुमारगुप्ताने आपल्या पित्याच्या मणजेच चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या सूर्योपित्यर्थ उभारला होता . जवळपास दीड हजार वर्षे ऊन, वारा, थंडी, पाऊस या निसर्गातील कोणत्याही वदलांना न जुमानत हा लोहस्तंभ न गंजत मोठ्या दिमाऱ्यात उभा आहे . एवढा प्रचंड संभंग कसा ओतला हे एक गुढ आहे . असे प्रचंड ओतकाम विसाव्या शतकापर्यंत युरोपातील कोणत्याही कारखान्यात होऊ शकले नव्हते .<sup>8</sup>

ज्या काळात निसर्गातील प्रत्येक चमक्लारारिक घटनेला दैवी चमक्लार कमजले जात होते, त्या काळात आर्यभट्टाची विचार व तंत्रज्ञानाच्या शास्त्रीय कारणांची मिमांसा आर्यभट्टाची पाचव्या शतकात केली . पृथ्वीच्या परिमाणांमधीं गतीवावत आर्यभट्टाने केलेली गणिते आज 21व्या शतकातही वरोवर ठरतात .<sup>9</sup>

आर्यभट्टाची गणित व ज्योतिषच्या महत्वपूर्ण समस्यांची उकल केली आहे . त्यांच्या प्रयलांमुळेच ज्योतिषशास्त्राला गणितापासून वेगळे शास्त्र मानले गेले . त्यांनी गणितातील मूळक्रिया, घातक्रिया, क्षेत्रफल, घनफल, विकोणमिती इत्यादी ओक सिद्धांतांची चर्चा केली आहे . दशमानपद्धतीचा पहिला उपयोग त्यांच्या आर्यभट्टीची सूर्यसिद्धांतमध्ये 'सूर्यसिद्धांतांचे सूर्यग्रहण' आणि चंद्रग्रहणाचे वास्तविक कारण सांगितले आहे . आर्यभट्ट हे पहिले खगोलशास्त्रज्ञ होते की, ज्यांनी पृथ्वी आपल्या अक्षांशवर फिरत आहे अशी धोणणा केली होती . आर्यभट्ट मानत होते की, पृथ्वी एक ग्रह आहे, ती आपल्या अक्षांशवर फिरत आहे, आणि चंद्रावर पृथ्वीची सापली पडल्याने ग्रहण लागते .<sup>10</sup>

ब्रह्मगुप्त हे गुप्त काळातील एक महत्वपूर्ण खगोलशास्त्रज्ञ व ज्योतिषशास्त्रज्ञ होते . त्यांनी 'ब्रह्म सिद्धांत' या महत्वपूर्ण ग्रंथाची रचना केली . त्यात त्यांनी वेदांग ज्योतिषाचे पाच वर्षीय युग आणि जैन विचारधारेच्या दोन सूर्य, दोन चंद्र आणि दुर्गेची नक्षत्रांच्या सिद्धांतांचे खंडन केले . ब्रह्मगुप्तांनी न्युटनच्या आगोदर गुरुत्वाकरणं सिद्धांतांचे प्रतिपादन केले आहे . प्रकृतीच्या एका नियमानुसार सर्व वस्तु पृथ्वीवर पडतात . कारण पृथ्वी आपल्या खगोलाचे शतकामध्ये या दोन्हीचा वापर प्रमाणावर होता . परंतु प्लास्टर लावणे हा कुंभाराचा शोध होता . युद्धामुळे किंवा रोगामुळे तुटलेले नाक प्लास्टर कर्जीने पुन्हावसरिणे हा चांभाराचा शोध होता . अटराच्या शतकामध्ये या दोन्हीचा वापर मोठ्या प्रमाणावर होता . परंतु प्लास्टर लावणे आणि प्लास्टिक सर्जी करणारे खालच्या जातीतील होते, आणि याचा लाभ घेणारे उच्च जातीचे लोक विज्ञानाला तुच्छ समजत होते . त्यामुळेच त्याचा पूर्ण विकास पाश्चात्य देशामध्येही होऊ शकला .<sup>12</sup>

आधुनिक युगातील अणुगेणु तसेच चुंबक इत्यादी संवंधीचे शोधही प्राचीन कालातील भारतीय विव्यानांनी लावले होते. रोगनिवारणासाठी वर्तमान स्थितीमध्येही आपण स्वर्ण भस्म, ताप्रभस्म इत्यादीचा वापर करीत आहोत. याचे शोध वौद्ध पंडीत नागार्जुनने प्राचीन कालीच लावले होते. त्यांनी असे सिद्ध केले की, सोने, चांदी, तांबे इत्यादी खनिज धातूंच्या रासायनिक वापराने रोगांचे निवारण केले जाऊ शकते.<sup>13</sup>

वैशेषिक शावेतील विव्यान कणाद यांनी अणु सिद्धांताचे प्रतिपादन करून अणुतील शक्तीसंवंधी विवेचन करून ठेवले आहे. अणुशक्तीच्या उपयोग दुरोपयोगाची चर्चाही त्यांनी केलेली आहे, कणादांनी स्पष्ट केलेल्या अणुशक्तीच्या तंत्रज्ञानाचा विकास नंतर आपल्या देशात न झाल्याने आपण त्या शक्तीसंवंधी आथुनिक कालापर्यंत अनभिज्ञ राहिलो आहोत. आजच्या वर्तमान कालामध्ये चुंबकाचा वापर दिशादर्शक म्हणून विमान व जहाजांमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे त्याच्या धन वृण शक्तीचा वापर इतर क्षेत्रामध्येही केला जातो. या चुंबकीय शक्तीचा शोध भारतीयांनी ९व्या १०व्या शतकामध्ये लावला होता. परंतु त्या चुंबकीय शक्तीचा वापर भारतीयांनी दिशादर्शकाएवजी चमलकारिकतेसाठीच केलेला दिसून येतो. त्याची प्रचीती महमद गळनीने सोमनाथ मंदिरावर केलेल्या आक्रमणावेळी आली होती. सोमनाथ मंदिरातील शिवमूर्ती ही कोणत्याही आधाराविना अधांतरी होती. ही शिवमूर्ती लोण्डंची होती, अनामिक कारागिराने एक अशी व्यवस्था केली आहे की, चुंबकाचा कोणत्याही एका अधिक भार न याकता मूर्ती मधोमध अधांतरी लटकत केलेली होती. याची प्रचिती गळनीच्या सैनिकांनी शिखरावरील काही चुंबकीय दगड काढल्याने मूर्ती एका वाजूस झुकली. अधिक दगड काढल्यावर मूर्ती जमिनीवर येवून टेकली.<sup>14</sup>

### निष्कर्ष

प्राचीन कालातील भारतीय विज्ञान व तंत्रज्ञानाची मुख्यता ही उत्पादनाच्या साधनांमध्ये विकास करण्याच्या दृष्टीकोनातून झालेली दिसते. शिकारी अवस्थेतील दगडांपासून वनविलेल्या उत्पादनाच्या साधनांपासून ते ताप, कास्य व लोह धातूपासून वनविलेल्या उत्पादनाच्या साधनांमध्ये येथील लोकांनी खूप प्रगती केलेली दिसते. हे विज्ञान व तंत्रज्ञानातील शोध भारतीय उपखंडाच्या सर्वच भागांमध्ये एकदाय लागले असे नाही, तर त्याच्या शोध व विकासाची प्रक्रिया भारताच्या पश्चिमातर भागाकडून पूर्वेकडील भागांमध्ये झालेली दिसून येते. नंतरच्या कालात ही प्रक्रिया उत्तर भारतातून दक्षिण भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत थीम्या गतीने पोहोचलेली दिसते. मानवी विकासाच्या प्रत्येक टप्प्यातील हे विज्ञान व तंत्रज्ञानातील शोध सातत्य व वदल या प्रक्रियेनुवून वाटवाल करताना दिसतात. मानवी जीवनाचा भौतिक विकास कसा होईल व त्यातून मानवी जीवन सुखकर कसे होईल हाच उद्योग समोर ठेवून या प्रारंभीच्या कालातील मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानातक शोध लावलेलेदिसतात. हे मुख्यतीव्यं विज्ञान व तंत्रज्ञानातील शोध कोणी लावते व निश्चितपणे कोणत्या वर्षी लावले हे आपणास लिखित पुराव्याच्या अभावामुळे स्पष्ट करता येत नाही.

भारतात लागलेले दुसऱ्या टप्प्यातील विज्ञान व तंत्रज्ञानातील शोध हे गंथरूपाने उपलब्ध असून ते आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानातक शोधांशी मिळते जुळते आहेत. खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आरोग्यशास्त्र, गणित ज्योतिष इत्यादी क्षेत्रातील हे शोध अव्यंत महत्वपूर्ण होते. इ. स. च्या चौथ्या शतकापासून ते सहाव्या शतकापर्यंत लागलेले हे शोध त्या कालातील जगाच्या तुलनेत विज्ञान व तंत्रज्ञानातील सर्वश्रेष्ठ शोध होते. हे शोध लावण्याचा शोधकर्त्याना प्रोत्साहन देवून व पुढील कालात त्या शोधांचा विकास करून भारतीय विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगतीकरण्याएवजी ते शोध ग्रंथांमध्येच डडपून राहिले. पुढील कालात म्हणजेच इ. स. च्या सातव्या शतकापासून ते नवव्या दहाव्या शतकापर्यंत काही शोधकर्त्यांनी लावलेल्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या शोधांना येथील धर्मविद्यानांनी जाढू किंवा चमलकाराच्या उपमा देवून ते शोध दुर्लक्षित केलेले दिसतात. भारतीयांची गुढातक पालौकिक गोष्टीमिवयी वाठलेली जिज्ञासा व भक्तीविषयी वाढलेली ओढ या कारणामुळे भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास पुढील कालात होऊ शकला नाही.

### संदर्भ

1. दामोदर धर्मानंद कोसंवी, अनुवादक : गुणाकार मुले, 'प्राचीन भारत की संस्कृती और सभ्यता' राजकमल प्रकाशन, नवीदिल्ली , १९९० , पृ . क्र . ४९
2. डॉ. धनंजय आचार्य, 'प्राचीन भारत' श्री साईनाथ प्रकाशन, नागपूर, इ. स . २००५, पृ . क्र . ३५
3. रेमिला थापर, अनुवादक : आदित्य नारायण सिंह, 'पूर्वकालीन भारत' हिंदी माध्यम कार्यान्वय निदेशालय, दिल्ली विश्वविद्यालय, इ. स . २००९, पृ . क्र . १११ .
4. दामोदर धर्मानंद कोसंवी, अनुवादक : गुणाकार मुले, 'प्राचीन भारत की संस्कृती और सभ्यता' राजकमल प्रकाशन, नई दिल्ली, १९९०, पृ . क्र . ४५ .
5. रेमिला थापर, अनुवादक : आदित्य नारायण सिंह, 'पूर्वकालीन भारत' हिंदी माध्यम कार्यान्वय निदेशालय, दिल्ली विश्वविद्यालय, इ. स . २००९, पृ . क्र . १५२ .
6. रामशरण शर्मा, 'आरंभिक भारत' राजकमल प्रकाशन, नई दिल्ली, १९९०, पृ . क्र . ६७ .
7. डॉ. धनंजय आचार्य, 'प्राचीन भारत' हे गंथरूपाने उपलब्ध असून ते आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानातक शोधांशी मिळते जुळते आहेत .
8. रेमिला थापर, अनुवादक : आदित्य नारायण सिंह, 'पूर्वकालीन भारत' हिंदी माध्यम कार्यान्वय निदेशालय, दिल्ली विश्वविद्यालय, इ. स . २००९, पृ . क्र . ३७२ .
9. डॉ. धनंजय आचार्य, 'प्राचीन भारत' श्री साईनाथ प्रकाशन, नागपूर, इ. स . २००५, पृ . क्र . २४५ .
10. रेमिला थापर, 'भारत का इतिहास,' राजकमल प्रकाशन, नई दिल्ली, १९८९, पृ . क्र . १४१ .
11. ए. एन. ओझा, संपादक : सिंविल सेवा मुख्य परीक्षा, 'इतिहास कॉनिकल पब्लिकेशन, नवी दिल्ली, पृ . क्र . ७१ .
12. दामोदर धर्मानंद कोसंवी, अनुवादक : गुणाकार मुले, 'प्राचीन भारत की संस्कृती और सभ्यता' राजकमल प्रकाशन, नई दिल्ली, १९९०, पृ . क्र . ३४ .
13. विद्येन्द्रनारायण झा, 'प्राचीन भारत का इतिहास,' हिंदी माध्यम कार्यान्वय निदेशालय, दिल्ली विश्वविद्यालय, नई दिल्ली, पृ . क्र . ३३२ .
14. रेमिला थापर, 'भारत का इतिहास,' राजकमल प्रकाशन, नई दिल्ली, १९८९, पृ . क्र . २११ .

**Prof. Satesh Balbhim Kadam**  
**M.A.(History) M.Phil., B.Ed., SET.**



# Publish Research Article

## International Level Multidisciplinary Research Journal For All Subjects

Dear Sir/Mam,

We invite unpublished Research Paper,Summary of Research Project,Theses,Books and Book Review for publication,you will be pleased to know that our journals are

### Associated and Indexed,India

- \* International Scientific Journal Consortium
- \* OPEN J-GATE

### Associated and Indexed,USA

- EBSCO
- Index Copernicus
- Publication Index
- Academic Journal Database
- Contemporary Research Index
- Academic Paper Database
- Digital Journals Database
- Current Index to Scholarly Journals
- Elite Scientific Journal Archive
- Directory Of Academic Resources
- Scholar Journal Index
- Recent Science Index
- Scientific Resources Database
- Directory Of Research Journal Indexing

Golden Research Thoughts  
258/34 Raviwar Peth Solapur-413005,Maharashtra  
Contact-9595359435  
E-Mail-ayisrj@yahoo.in/ayisrj2011@gmail.com  
Website : [www.aygrt.isrj.org](http://www.aygrt.isrj.org)